

परिपत्रक क्र. १  
खर्च लेखापरीक्षण

पिंपरी चिंचवडमहानगरपालिका  
मुख्यलेखापरीक्षण विभाग  
क्र. मुलेप/१अ/कावि/९२८/२०२२  
दि. ००-०९-२०२२

विषय - भांडवली कामाची देयके अदा करताना Consumption Statement  
जोडणेबाबत . . .

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य लेखापरीक्षण विभागामार्फत लेखापरीक्षण कामकाज गतिमान करण्याकरिता आर्थिक वर्ष २०२२-२३ पासुन प्रचलित कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करून लेखापरीक्षण कामकाज करणेत येत आहे. सदर कामकाजाच्या अनुषंगाने स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा व जलनिःस्वारण विभागांमार्फत राबविल्या जाणाऱ्या निविदेतील कामकाज पुर्ण झालेनंतर व अनामत रक्कम अदायगीपूर्वी संपुर्ण निविदा नस्तीचे निविदा सुरु झाल्यापासुनच्या सर्व देयकांसहित लेखापरीक्षण केले जात आहे.

सदरचे लेखापरीक्षण करीत असताना काही बाबी या कार्यालयाच्या निर्दर्शनास आलेल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे:

१. निविदेतील नमूद कामकाजाकरीता वापरलेले साहित्य उदा. स्टील, सिमेंट, डांबर, पाईप इ. चे वापराबाबत Consumption Statement तयार करून नस्तीमध्ये दाखल करणेत आवश्यक आहे. तथापि अशी कार्यवाही संबंधित विभागामार्फत केली जात नाही. त्यामुळे लेखापरीक्षणामध्ये सदर कामकाजाच्या परिमाणामध्ये किती साहित्याचा वापर झाला आहे याची खातरजमा करता येत नाही. त्याचप्रमाणे ज्या निविदेमध्ये भाववाढ फरक देण्याचे प्रयोजन असते अशा कामाच्या देयकांची तपासणी करीत असताना वापरण्यात आलेले साहित्य बरोबर असल्याची खातरजमा करणेकरीता Consumption Statement तयार करून जोडणे अत्यावश्यक आहे.
२. निविदेच्या स्पेसिफिकेशन नुसार कामकाज झाल्याची व वापरलेले साहित्य योग्य प्रमाणात वापरलेले आहे काय? याची देखील खातरजमा विभागाचे स्तरावर करण्याची आवश्यकता आहे.

सबब यापुढे विभागामार्फत अदायगी केल्या जाणाऱ्या प्रत्येक धावत्या तसेच अंतिम देयकाला Consumption Statement जोडण्याची दक्षता सर्व संबंधित विभागांनी घ्यावी.

*मुख्यलेखापरीक्षण*  
(प्रमोद भोसले)  
पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी -४११०१८

प्रति,

१. शहर अभियंता, स्थापत्य विभाग
२. सहशहर अभियंता, पाणी पुरवठा व जलनिःस्वारण विभाग,
३. कार्यकारी अभियंता, सर्व क्षेत्रीय कार्यालये,
४. सर्व संबंधित विभाग